

राज्यात आदिवासी क्षेत्रात २२ उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक - साआवि-२००६/प्र.क्र.१०९/का.०८

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ६ ऑक्टोबर, २००६.

वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक वीयुडी-२००६/ प्र.क्र. ४१/का.०७,
दिनांक १.०९.२००६

शासन निर्णय :- केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत ८०८ उपकेंद्रे मंजूर केली आहेत. अनुशेष व निर्देशांक समितीच्या अहवालानुसार ७२६ उपकेंद्रे यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहेत. उर्वरित ८२ उपकेंद्रे स्थापन करावयाची असून त्यापैकी २२ उपकेंद्रे आदिवासी भागामध्ये स्थापन करावयाची आहेत. याबाबत उपकेंद्राच्या मान्य आकृतीबंधानुसार या उपकेंद्राकरिता नियमित वेतनश्रेणीतील प्रत्येक २ याप्रमाणे एकूण ४४ पदे व अंशकालीन कर्मचा-यांची एकूण २२ पदे अशी एकूण ६६ पदे निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहाय्य उपलब्ध असून चालू वित्तीय वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्य शासनाकडून ९,२६,०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक असलेला रु. ९,२६,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख सव्वीस हजार फक्त) इतका निधी आदिवासी उपयोजनेतून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००४चा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम क्रमांक-२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४, दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांचा अर्थसंकल्पिय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झालेला आहे. त्यामुळे सन २००६-२००७ या आर्थिक वर्षात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील २२ उप केंद्रे स्थापन करण्यासाठी एकूण रु. ९,२६,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख सव्वीस हजार फक्त) इतक्या रकमेच्या पुरक तरतुदीस मंजूरी देण्यात येत आहे. याबाबतचा खर्च मागणी क्रमांक-टि-५, मुख्य लेखाशिर्ष २२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, जनजाती क्षेत्र उपयोजना -८०० इतर खर्च (००)(०९) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने, राज्य योजनांतर्गत योजना (२२१० २९३५) या शिर्षाखाली खर्च टाकण्यात यावा.


३. या बाबीवरील खर्चासाठी रु. ९,२६,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख सव्वीस हजार फक्त) एवढी रक्कम महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून सदर रक्कम कॅश-फ्लोप्रमाणे खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. अंमलबजावणी व नियंत्रक अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली तरतुद ज्या बाबीसाठी सदर पुरवणी मागणी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर संपुर्ण खर्च करावी व सदरच्या खर्चाचा मासिक प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६१२/२००६/व्यय-१३, दिनांक २२.६.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २००६१००६१४२५४६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(अ. मा. अत्रव)
कार्यासन अधिकारी

प्रति,

प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

प्रधान सचिव तथा आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, (कु.क), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई (५ प्रती)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/ नंदुरबार/ जळगांव/अहमदनगर/ पुणे/

अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ गोंदिया/चंद्रपूर/ गडचिरोली/ नांदेड

जिल्हाधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/ नंदुरबार/ जळगांव/अहमदनगर/ पुणे/ अमरावती/ यवतमाळ/

नागपूर/ गोंदिया/चंद्रपूर/ गडचिरोली/ नांदेड

सह संचालक, आरोग्य सेवा, पुणे/नागपूर

उप संचालक, आरोग्य सेवा, पुणे/नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/ नंदुरबार/ जळगांव/अहमदनगर/ पुणे/ अमरावती/

यवतमाळ/ नागपूर/ गोंदिया/चंद्रपूर/ गडचिरोली/ नांदेड

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर

वित्त विभाग (विनियम), व्यय-१४, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

वित्त विभाग (अर्थसंकल्प-१७), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

कक्ष अधिकारी, (अर्थसंकल्प) (कार्या-७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

निवडनस्ती (का.०८)